

EMERALD LEISURES LTD.

**CLUB e
EMERALD**
Premier Leisure Club
"Where Dreams Come Alive"

CLUB EMERALD SPORTS COMPLEX

Regd. Off : Plot No. 366/15, Swastik Park,
Near Mangal Anand / Sushrut Hospital,
off E. Express Highway, Chembur,
Mumbai, 400 071. India.
t : +91 22 4956 5800
e : info@clubemerald.in
w : www.clubemerald.in
CIN: L74900MH1948PLC006791

Date: 16thFebruary, 2024

To,
BSE Ltd.
The Corporate Relations Department,
Floor 25, P J Towers, Dalal Street,
Mumbai-400 001

Scrip ID: 507265; Scrip Code: EMERALL

Subject: Submission of Newspaper Clipping of Un-audited Financial Result for the quarter ended 31st December, 2023.

Dear Sir(s),

Please find enclosed herewith newspaper clipping of Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 extract of Un-audited financial statement for the quarter ended 31st December, 2023, has published in "Pratahkal" (Marathi) on 16th February, 2024 and "Active Times" (English) on 15th February, 2024 for your records.

You are requested to take this on your record and acknowledge the receipt.

Thanking You,
Yours Faithfully,

For EMERALD LEISURES LIMITED



Kapil Purohit
Company Secretary



BAJAJ HOUSING FINANCE LIMITED			
Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014			
Branch Office : 4th floor, Sumangal House, Block no 8, Near Supreme Kidney Care Hospital, Sadhu Vaswani Road, Near MICO Circle, Nashik-422001			
POSSESSION NOTICE			
U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002, Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)			
Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.			
Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No., Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Date of Possession
Branch: NASIK, LAN: H407HLP0330464 Borrower(s) / Co-borrower's 1. Tirupati Super Shoppee Kirana Store (Borrower) (Through its Authorized Signatory/Managing Director/Proprietorship), At Shop No 12 Gurukrupa Apt Datta Mandir Rd Deolali, Datta Mandir RD, Gaon, Nasik-422101. Also At Rajan Complex Arched Tal & Dist Nashikroad Nashik-422101. 2. Deepali Mahesh SIKCHI (Co-Borrower), At Flat No 04 Prynanka Apt Lingayat Colony Deolali Gaon Nashik, -422101. 3. Mahesh Ramgopal SINKACHI (Co-Borrower), At Flat No 04 Prynanka Apt Lingayat Colony Deolali Gaon Nashik, -422101	All that piece and parcel of the Non-agricultural Property described as: Flat No. 04 1st Floor Prynanka Apartment Sr No 38/25, Plot No 25/1 Near Sai Baba Mandir, Next To Surgan Hospital Datta Mandir Road Nashik Road Deolali Gaon Deolali Shiwari, Nasik, Maharashtra-422101	25 th Sep 2023 Rs. 17,05,135/- (Rupees Seventeen Lac Five Thousand One Hundred Thirty Five Only)	9-Feb-24
Place: Nashik Date: 15 Feb 2024 Sd/- Authorized Officer, Bajaj Housing Finance Limited			

Advertisement to be published in Newspaper for the change in Registered Office of the Company from one state to another Before the Regional Director (Ministry of Corporate Affairs) Western Region, Maharashtra In the matter of sub-section 4 of section 13 of the Companies Act 2013 and clause (a) of sub-section (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules 2014 AND In the matter of M/S ABBA DEVELOPERS PRIVATE LIMITED having its Registered Office at 104, A Wing, Boomerang Building, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai, Maharashtra-400072.

Notice is hereby given to General Public that the company proposes to make the application to the Central Government under section 13 of the Companies Act 2013, seeking confirmation of alteration of Memorandum of Companies of the company in term of special resolution passed at Extra ordinary General Meeting held on MONDAY, 30th October, 2023 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra (Mumbai)" to "State of Kerala".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change, may deliver either on MCA portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and ground of objection to the Regional Director at the Address 5th FLOOR, 100 Everest Building, Netaji Subhash Road, Marine Drive, Mumbai-400002, within 14 Days of date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: ADDRESS OF REGISTERED OFFICE: 104, A Wing, Boomerang Building Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai, Maharashtra-400072.

For and on behalf of applicant Sd/- VIJAYAN THOMAS Director DIN: 00937785

EMERALD LEISURES LIMITED						
CIN:L74900MH1948PLC006791						
Address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai, Maharashtra, 400071						
Email id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in						
(Extract of Un-audited Financial Result for the Quarter ended 31st December 2023)						Rs. in Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31-12-23 (UNAUDITED)	30-09-23 (UNAUDITED)	31-12-22 (UNAUDITED)	31-12-23 (UNAUDITED)	31-03-23 (AUDITED)
1	Total income from operations	442.07	728.66	395.02	1171.74	1050.40
2	Total Expenses	636.50	1246.22	580.67	1882.72	1585.39
3	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-194.42	-516.56	-185.64	-710.98	-534.99
4	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-194.42	-516.56	-185.64	-710.98	-534.99
5	Net Profit/ (Loss) after Tax	-194.42	-516.56	-185.64	-710.98	-534.99
6	Total Comprehensive Income	-194.42	-516.56	-185.64	-710.98	-534.99
7	Equity Share Capital (F.V @ 5/-)	250.31	250.31	250.31	250.31	250.31
8	Earning Per Share Basic	-3.88	-10.32	-3.71	-14.20	-10.69
	Diluted	-3.88	-10.32	-3.71	-14.20	-10.69
Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended December 31st, 2023 Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure requirements) Regulations, 2015. The above financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 14th February, 2024.						
Place: Mumbai Date: 14.02.2024						For Emerald Leisures Limited Sd/- Rajesh Loye Whole Time Director DIN: 00252470

Equitas Small Finance Bank Ltd				
(FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)				
Registered Office : No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai - 600002.				
POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)				
Whereas the undersigned being the Authorized Officer of M/s. Equitas Small Finance Bank Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act, 2002 (54 of 2002)) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice calling upon the below mentioned Borrowers to repay the total outstanding amount mentioned in the notice being within 60 days from the date of receipt of the said notice. Since the below mentioned Borrowers having failed to repay the below stated amount within the stipulated time, notice is hereby given to the below mentioned borrowers and the public in general that, the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002. The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the schedule mentioned properties and any dealings with the properties will be subject to the charge of M/s. Equitas Small Finance Bank Limited and further interest and other charges thereon." The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in the respect of time available, to redeem the secured assets."				
SR NO	Name of the Borrower(s) / Guarantor(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date and Amount	Symbolic possession taken date
1	BRANCH - Lonavala LOAN NO - SELONVLO306131 BORROWER - Mr. Ekanath Ganpat Masne Co-Borrower - Mr. Nitin Eknath Masane, Mrs. Ujjwala Eknath Masane, Mrs. Nilam Nitin Masane	All that piece and parcel of the land bearing Grampanchayat Milkat no. 78A/2 its total admeasuring area 990 sq.ft. situated at Mauje Ambote Potal, Taluka Karjat, District Raigad. North - Road, South - Property of Mr. Gajanan Masane, East - Property of Mr. Shantaram Masane, West - Property of Mr. Sadashiv Gaikwad. Situated at within the Sub-Registration District of Karjat and registration District of Raigad.	26-08-2023 & 252419	09-02-2024
2	BRANCH - Lonavala LOAN NO - SELONVLO284864 BORROWER - Mr. Sachin Pandurang Khirsisar Co-Borrower - Mrs. Shila Sachin Khirsisar	All That Piece and Parcel of the Property bearing Grampanchayat Milkart 727, area admeasuring 65.06 Sq. Mtrs. i.e 700.04 sq. Its Situated at Mauje Hal-Khurd, Taluka Khalapur District Raigad. North - Common Road, South - Milkat No 726 of Mr. Damu, East - Common road, West - Milkat No 732 of Mr. Ismil. Situated at within the Sub-Registration District of SRO Khalapur and Registration District of Raigad	20-07-2023 & 288084	09-02-2024
3	BRANCH - Lonavala LOAN NO - SELONVLO310084 BORROWER - Mr. Samidha Sopan Salekar Co-Borrower - Mr. Sopan Motiram Salekar, Dnyandeve Motilal Salekar, Mr. Motilal Baburao Salekar, Mrs. Nikita Dnyandeve Salekar	All that piece and parcel of the land bearing Grampanchayat milkat no. 464B, its area admeasuring 483 sq.ft. situated at Mauje Kubhivali, Taluka Khalapur, District Raigad. North - Property of Mr. Kashinath Chavan, South - Property of Mr. Vijay Baraskar, East - Road, West - Property of Mr. Abhijeet Malusare. Situated at within the Sub-Registration District of Karjat and registration District of Raigad.	26-08-2023 & 236108	09-02-2024
4	BRANCH - Lonavala LOAN NO - SELONVLO326286 BORROWER - Mr. Raju Devram Gaikwad Co-Borrower - Mr. Suvrna Raju Gaikwad	All that piece and parcels of property bearing Grampanchayat Milkat No. 912, its area adm. 83 Sq. Mtrs. Situated at Mauje Kumbhvali, Taluka Khalapur, District Raigad. North - Property of Mr. Palande, South - Footpath, East - Property of Mr. Palande, West - Property of Mr. Vishwas Gaikwad. Situated at within the Sub-Registration District of - and Registration District of Raigad.	26-06-2023 & 147826	09-02-2024
Date - 15.02.2024, Place - Raigad Authorized officer, Equitas Small Finance Bank Ltd				

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD.	
Registered Office: A Wing, Unit No.511, Kanakia Wall Street, Andheri - Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra - 400093	
PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE	
NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower / Guarantor that the below described immovable property mortgaged to the Authorised Officer of FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED, the Possession of which has been taken by the Authorised Officer of FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis, offers are invited to submit online through the Web Portal of our e-Auction Service Partner, M/s. Invention Solutions Pvt. Limited (Invention) i.e. https://auctions.invention.in by the undersigned for sale of the immovable property of which particulars are given below and for detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Fedbank Financial Services Limited (FEDFINA) Secured Creditor's website i.e. www.fedfina.com & Link https://www.fedfina.com/public-notice-for-auction-cum-sale/.	
Description of Properties	Flat /Unit bearing No. 504 on 5th Floor in building No. 3, admeasuring 429.12 Sq. Ft. (Carpet) includes the area of Balcony Plus 35 Sq. Ft., total area of E.P. plus 62 Sq. Ft. Patio in the complex known as "Vardhaman Park" constructed on land bearing Survey No. 31, Hissa No. 2 B (Part), Survey No. 31, Hissa No. 2A and 31 Hissa No. 3, lying being and situate at Village Shahad, Tal. Kalyan and Dist. Thane, registration District Thane, Sub - Registration District Kalyan
Reserve Price (In Rs.)	Rs. 26,50,000/- (Rupees Twenty Six Lakhs Fifty Thousand Only)
Earnest Money Deposit (In Rs.) Through DD/PO/RTGS In Favor of 'Fedbank Financial Services Limited'	Rs. 2,65,000/- (Rupees Two Lakhs Sixty Five Thousand Only)
Bid Incremental Amount	Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
Last Date, Time And Venue For Submission of Bids With Sealed Offer/Tender With Emd	Till 20th March, 2024 latest by 05:00 PM. at - Fedbank Financial Services Limited, Unit No. 501, 502, 511, 512, 5th Floor, Kanakia Wall Street, A - Wing, Andheri - Kurla Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093
Date And Time, For Opening Of Bids	22nd March, 2024 from 10 AM to 10:30 AM
Inspection Of Properties	15th March, 2024 Before 5 PM
Last Date For Payment Of 25% of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder (Inclusive Of Emd)	The payment should be made latest by next working day from the date of bid confirmation
Last Date For Payment Of Balance 75% of Highest Bid	Within 15 days from the date of bid Confirmation
Loan Details	Loan Account No. FEDPVLSTL0501966: Devesh Ramakant Singh & Pratima Devesh Singh (Co-Borrower)
Total Liabilities with further interest and other charges	Rs. 30,84,969/- (Rupees Thirty Lakhs Eighty Four Thousand Nine Hundred Sixty Nine Only) as on 12/02/2024
Important Terms & Conditions of Sale:	(1). The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of our E-Auction Service Provider, M/s. Invention Solutions Pvt. Limited (Invention) i.e. https://auctions.invention.in for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online; (2). All the intending purchasers / bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://auctions.invention.in and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid; (3) For any enquiry, information, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Invention Solutions Pvt. Limited, through E-mail ID: care@invention.net or Authorised officer of Fedbank Financial Services Limited Mr. Zahid Sultan - 8879835517; (4) To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property /ies. However, the intending bidders may inspect the property and its documents as mentioned above or any other date & time with prior appointment and they should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction and claims / right / dues / affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of FEDFINA. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED. The Authorised officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues; (5) The successful bidder shall deposit 25% of the bid amount (including 10% deposited before bid) immediately on the sale being knocked down in his favour. Payment to be made only in the form of Banker's Cheque/DD drawn in favour of 'FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED/RTGS in favour of Fedbank Financial Services Ltd., Daily Collection Account No. 13850200015686, IFSC Code - FDRL0001099, Branch - Fort, Mumbai will not be entitled to claim any interest if the refund of EMD is delayed for any reason whatsoever; (7) The secured Asset(s) / property(ies) is / are offered for sale on "As Is Where Is", "As Is What Is", "Whatever There Is" And "No Recourse" Basis. The Fedfina does not undertake any responsibility to procure any permission / license etc. in respect of the secured asset(s)/immovable property (ies) offered for sale or for any dues / charges including outstanding water/service charges, transfer fees, electricity dues, dues of the local authority and /or any other dues, taxes, if any, in respect of the said immovable secured asset (s) / immovable property(ies); (8) If the dues of the FEDFINA together with all costs, charges and expenses incurred by it or part thereof as may be acceptable to the FEDFINA are tendered by or on behalf of the borrower or guarantor(s) at any time before the date fixed for sale or transfer of the secured assets, the secured asset(s)/immovable property (ies) in question shall not be sold or transferred. The tenders will not be entitled to claim any interest on the amount already paid to the FEDFINA; (9) For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit / upload in the Web Portal https://auctions.invention.in the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED' payable at Mumbai /RTGS in favour of Fedbank Financial Services Ltd., Daily Collection Account No. 13850200015686, IFSC Code - FDRL0001099, Branch - Fort, Mumbai along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof as specified above. The Borrower (s) / Mortgager(s) / Guarantor(s) are hereby given STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8 (6) & 9 (1) OF THE SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within 30 days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications of sale notice in English and Vernacular newspaper, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity. If the borrower / guarantors / mortgagers pays the amount due to FEDFINA, in full before the date of sale, auction is liable to be stopped. - For detailed terms and conditions of the sale, kindly visit our official website & Link www.fedfina.com & https://www.fedfina.com/public-notice-for-auction-cum-sale/ or contact the Authorised Officer Mr. Zahid Sultan - 8879835517, E-mail ID: zahid@fedfina.com of the Fedbank Financial Services Limited.
Special Instruction:	e-Auction shall be conducted by our Service Provider, M/s. Invention Solutions Pvt. Limited (Invention) on behalf of Fedbank Financial Services Limited (FEDFINA), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home / offices / place of their Bid as per their choice above the Reserve Price. Internet connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither FEDFINA nor M/s. Invention Solutions Pvt. Limited (Invention), shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully. However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his / her Bid to avoid any such complex situations.
Sd/- AUTHORISED OFFICER Fedbank Financial Services Ltd	
DATE : 15/02/2024 PLACE: Mumbai	

TARMAT													
TARMAT LIMITED													
(Formerly Known as Roman Tarmat Ltd.)													
Reg. office.: General A. K. Vaidya Marg, Near Wageshwari Mandir, Off Film City Road, Malad (E), Mumbai - 400 097. Tel: 2840 2130 / 1180. Fax 2840 0322; Email : contact@tarmatlimited.com; Website: www.tarmatlimited.com CIN : L45203MH1986P1C038535													
Extract of Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2023 (Rs. in Lacs)													
Sr. No.	PARTICULARS	Standalone						Consolidated					
		Quarter ended		Nine Months ended		Year ended	Quarter ended		Nine Months ended		Year ended		
		31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)		
1.	Total Income from operation (net)	2,269.69	2,470.39	3,584.15	6,867.00	10,567.02	14,366.41	2,269.69	2,470.39	3,584.15	6,867.19	10,567.02	14,366.41
2.	Net Profit/(Loss) for the period from ordinary activities after tax	9.08	25.15	467.19	110.94	725.31	728.95	9.08	25.15	467.19	110.94	725.31	728.95
3.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	12.30	28.39	464.18	120.64	715.11	741.50	12.30	28.39	464.18	120.64	715.11	741.50
4.	Total Comprehensive income for the period/ comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	11.18	27.27	464.18	117.28	715.11	736.98	11.18	27.27	464.18	117.28	715.11	736.98
5.	Equity Share Capital	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42	2,131.42
6.	Reserves excluding Revaluation Reverse as at Balance Sheet Date.	11,064.41	11,038.23	10,910.26	11,064.41	10,910.26	10,932.13	11,064.41	11,038.23	10,910.26	11,064.41	10,910.26	10,932.13
7.	Earning per share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each)												
	Basic :	0.05	0.13	2.18	0.55	3.36	3.57	0.05	0.13	2.18	0.55	3.36	3.57
	Diluted:	0.05	0.13	2.18	0.55	3.36	2.37	0.05	0.13	2.18	0.55	3.36	2.37
Notes:													
1) The above standalone and consolidated results have been reviewed by the Audit committee and approved and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meeting held on 14th February 2024. The statutory auditors have carried out limited review of the results for the quarter and nine months ended 31st December 2023.													
2) The company operates in one segment only and therefore, has only one reportable segment in accordance with IND AS 108 operating segments.													
3) This statement has been prepared in accordance with companies (Indian Accounting Standards) rules, 2015 (Ind AS), prescribed u/s 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.													
4) The Statutory auditors of the Company have carried out a limited review of the above unaudited standalone financial results for the quarter and Nine Months ended 31st December, 2023 and have issued an unqualified review report. The review report of the statutory auditors is being filed with the National Stock Exchange of India Limited ('NSE') and BSE Ltd ('BSE') and is also available on the Company's website.													
5) Previous period figures have been regrouped and reclassified to make them comparable with the figures of the current period..													
For Tarmat Limited Sd/- Dilip Varghese Managing Director DIN No.: 01424196													
Place : Mumbai Date : 14 February, 2024													

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD.	
Registered Office: A Wing, Unit No.511, Kanakia Wall Street, Andheri - Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra - 400093	
PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE	
NOTICE is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower / Guarantor that the below described immovable property mortgaged to the Authorised Officer of FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED, the Possession of which has been taken by the Authorised Officer of FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis, offers are invited to submit online through the Web Portal of our e-Auction Service Partner, M/s. Invention Solutions Pvt. Limited (Invention) i.e. https://auctions.invention.in by the undersigned for sale of the immovable property of which particulars are given below and for detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Fedbank Financial Services Limited (FEDFINA) Secured Creditor's website i.e. www.fedfina.com & Link https://www.fedfina.com/public-notice-for-auction-cum-sale/.	
Description of Properties	Flat No. 5, Second Floor, admeasuring 83.12 Sq. Mtrs., (built - up) and Garage admeasuring 9 Sq. Mtrs., situate at below the bedroom of the Flat No. 8, Opposite Society's Garden on the Ground Floor, Mount Pleasant, situate at Plot bearing CTS No. B/717, B/718, B/719 & B/720 Village Bandra, Bandra, Taluka Andheri, in the Registration District of Mumbai Suburban and lying, being and situate at 1, Mount Mary Road, Bandra (W), Mumbai - 400050, the building having ground floor and 6 upper floors having lift facility and constructed in the year 1973.
Reserve Price (In Rs.)	Rs. 3,24,88,500/- (Rupees Three Crore Twenty Four Lakhs Eighty Eight Thousand Five Hundred Only)
Earnest Money Deposit (In Rs.) Through DD/PO/RTGS In Favor of 'Fedbank Financial Services Limited'	Rs. 32,48,850/- (Rupees Thirty Two Lakhs Forty Eight Thousand Eight Hundred Fifty Only)
Bid Incremental Amount	Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only)
Last Date, Time And Venue For Submission of Bids With Sealed Offer/Tender With Emd	Till 07th March, 2024 latest by 05:00 PM. at - Fedbank Financial Services Limited, Unit No. 501, 502, 511, 512, 5th Floor, Kanakia Wall Street, A - Wing, Andheri - Kurla Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093
Date And Time, For Opening Of Bids	11th March, 2024 from 10 AM to 10:30 AM
Inspection Of Properties	05th March, 2024 Before 5 PM
Last Date For Payment Of 25% of Accepted Highest Bid For Confirmed Successful Bidder (Inclusive Of Emd)	The payment should be made latest by next working day from the date of bid confirmation
Last Date For Payment Of Balance 75% of Highest Bid	Within 15 days from the date of bid Confirmation
Loan Details	Loan Account Nos. FEDMUMLAP0337615, FEDMUMLAP0478456 & FEDMUMLAP0485721: M/S. Boon Catering Company Pvt. Ltd., Through its Director (Borrower); Firoz Jafferli Sattani (Co - Borrower); Shehnaaz Firoz Sattani (Co - Borrower); Afsar Farrukh Ahmed Sayed (Co - Borrower); Salim Ahmed Sayed (Co - Borrower); Saad Salim Sayyad (Co - Borrower); Farida Kamrudin Sattani (Co - Borrower)
Total Liabilities with further interest and other charges	Rs. 3,67,40,259/- (Rupees Three Crore Sixty Seven Lakhs Forty Thousand Two Hundred Fifty Nine Only) as on 27/01/2024 i.e. Rs. 2,79,91,930/- in LAN FEDMUMLAP0337615; Rs. 68,45,113/- in LAN FEDMUMLAP0478456; Rs. 19,03,216/- in LAN FEDMUMLAP0485721
Important Terms & Conditions of Sale:	(1). The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may go through the website of our E-Auction Service Provider, M/s. Invention Solutions Pvt. Limited (Invention) i.e. https://auctions.invention.in for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online; (2). All the intending purchasers / bidders are required to register their name in the Web Portal mentioned above as https://auctions.invention.in and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid; (3) For any enquiry, information, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Invention Solutions Pvt. Limited, through E-mail ID: care@invention.net or Authorised officer of Fedbank Financial Services Limited Mr. Zahid Sultan - 8879835517 & Mr. Swapnil More - 9321789407; (4) To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property /ies. However, the intending bidders may inspect the property and its documents as mentioned above or any other date & time with prior appointment and they should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction and claims / right / dues / affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of FEDFINA. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED. The Authorised officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues; (5) The successful bidder shall deposit 25% of the bid amount (including 10% deposited before bid) immediately on the sale being knocked down in his favour. Payment to be made only in the form of Banker's Cheque/DD drawn in favour of 'FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED/RTGS in favour of Fedbank Financial Services Ltd., Daily Collection Account No. 13850200015686, IFSC Code - FDRL0001099, Branch - Fort, Mumbai will not be entitled to claim any interest if the refund of EMD is delayed for any reason whatsoever; (7) The secured Asset(s) / property(ies) is / are offered for sale on "As Is Where Is", "As Is What Is", "Whatever There Is" And "No Recourse" Basis. The Fedfina does not undertake any responsibility to procure any permission / license etc. in respect of the secured asset(s)/immovable property (ies) offered for sale or for any dues / charges including outstanding water/service charges, transfer fees, electricity dues, dues of the local authority and /or any other dues, taxes, if any, in respect of the said immovable secured asset (s) / immovable property(ies); (8) If the dues of the FEDFINA together with all costs, charges and expenses incurred by it or part thereof as may be acceptable to the FEDFINA are tendered by or on behalf of the borrower or guarantor(s) at any time before the date fixed for sale or transfer of the secured assets, the secured asset(s)/immovable property (ies) in question shall not be sold or transferred. The tenders will not be entitled to claim any interest on the amount already paid to the FEDFINA; (9) For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit / upload in the Web Portal https://auctions.invention.in the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'FEDBANK FINANCIAL SERVICES LIMITED' payable at Mumbai /RTGS in favour of Fedbank Financial Services Ltd., Daily Collection Account No. 13850200015686, IFSC Code - FDRL0001099, Branch - Fort, Mumbai along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof as specified above. The Borrower (s) / Mortgager(s) / Guarantor(s) are hereby given STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8 (6) & 9 (1) OF

कांदा प्रश्नी विखे पाटील थेट शाह यांच्या भेटीला; निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती

मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) : कांदा प्रश्नी राज्यचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील थेट केंद्रीय

गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहेत. ही भेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत घेतली

असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भेटीदरम्यान कांदावरील निर्यात बंदी उठवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना

दिलासा देण्याची विनंती केल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावर सरकारत्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार लवकरात

लवकर कांदा निर्यातीसंदर्भात निर्णय घेईल, अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

वकील मनोज तिवारी
जाहीर नोटीस
वसई येथील मा. श्री. नि. ग. काळे, २ रे सह दिवाणी न्यायालय व स्तर, वसई ह्यांच्या न्यायालयात
ने. ता. ०७/०३/२०२४
चौ.अ.क्र.१४९/२०२३
नि.क्र. ०५

Neela Jayant Dedia
E/301, New Kumar Apartment, Rambhau Nagar, Tulj Road, Nalaspore east, Tal.Vasai, Dist. Palghar.

V/sApplicant
NoneRespondent

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ०२/१२/२०२३ रोजी Late Suresh Nary Cheda अत 18/04/2020 रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्सेंबंदी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केला आहे.

Schedule of Property
Flat no.301, Third Floor, Area 28.81 sq. mtrs., Wing E in the building Society Known as New Kumar Apartment Co. Op. Heg. Soc. Ltd., Rambhau Nagar which is constructed on land bearing S. No. 40, 41/6 and 124/4 Village Tulj, Tal.Vasai, Dist. Palghar, Nalaspore east, Bearing share certificate no. 102 Distinctive Nos. 461 to 465

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कापदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असले त्यांनी ह्या न्यायालयात दिनांक ०७/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासुन एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार ह्यांना वारस दाखला देण्याचे वेईल ह्याची कृपया नोंद घेण्याची यावी.

आज दि. ३०/०१/२०२४ रोजी माझ्या सहनिष्ठीनी व न्यायालयाच्या शिफार्यानिशी दिती.

हुकुमावरून,
अधिकार
दिवाणी न्यायालय व स्तर वसई

व्यूनाऊ इन्फ्रॉटेक लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय : मुंबई क्र. ४०६ व ४०७, ए. विंग, अँटीअम, एसीएम, एसीएम अंथेरी कुर्ला रोडवजवळ, अंथेरी पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५९, महाराष्ट्र
ईमेल : goodvalueirrigationid@gmail.com वेबसाईट : <https://www.vuenowinfotech.co.in>
सीआयएन : L62099MH1993PLC074167

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश (रु.म.ह. लाखात)

विवरण	चातू तिमाही अखेर	गत वर्ष अखेरकरिता संवर्धित तिमाही	गत वर्ष अखेरकरिता संवर्धित तिमाही	गत वर्ष अखेरकरिता संवर्धित तिमाही
कार्यचलनमधून एकूण महसूल (निव्वळ)	५५५.३८	(५०.०३)	(४.७९)	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिरिक्त बाबी)	११.२५	(५०.०३)	(४.७९)	-
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिरिक्त बाबी पश्चात)	७८.१७	(५०.०३)	(४.७९)	-
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात))	२२७६.६३	१७३६.६३	१७३६.६३	-
रखीव (गत वर्षाच्या उर्वरित ताळेबंदामध्ये मूल्यांकन राखीव वाढवून)	-	-	-	-
उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	०.३९	(०.२८)	(०.०३)	-
१. मूळ	०.३९	(०.२८)	(०.०३)	-
२. सौम्य (रु.मध्ये)	०.३९	(०.२८)	(०.०३)	-

१. वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसह दाखल विस्तृत प्राप्ताच्या सारांश आहे. अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय अहवाल यांचा संपूर्ण अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.vuenowinfotech.co.in वर उपलब्ध आहे.

२. नफा/ तोटा अहवाल, एकूण सर्वसमावेशक उत्पन्न वा कोणतेही अन्य संघिक वित्तीय बाबत वा सुधार फूटनोट मध्ये नोंदविल्यात येतील.

३. वित्तीय अहवाल भारतीय लेखा समिती (आयएचडी एएस) यांच्यावर अनुपालन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ (सुधारित) व सेबी संसुद्धि दि. ५ जुलै, २०१६ अनुपालन आहे.

४. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व संचालक मंडळाद्वारे मंजूर करून दि. ३१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मंजूर केला आहे. सदर अहवाल मर्यादित अनुसर लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे.

व्यूनाऊ इन्फ्रॉटेक लिमिटेड (पूर्वीचे गुड व्हॅल्यू इरिगेशन लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/- राहुल आमनव्य भागवत व्यवस्थापकीय संचालक व सीओओ
ड्रीआयएन : ०८४२४८५७०

ठिकाण : मुंबई दि. १४.०२.२०२४

वकील मनोज तिवारी
जाहीर नोटीस
वसई येथील मा. श्री. नि. ग. काळे, २ रे सह दिवाणी न्यायालय व स्तर, वसई ह्यांच्या न्यायालयात
ने. ता. ०७/०३/२०२४
चौ.अ.क्र.१४९/२०२३
नि.क्र. ०५

Neela Jayant Dedia
E/301, New Kumar Apartment, Rambhau Nagar, Tulj Road, Nalaspore east, Tal.Vasai, Dist. Palghar.

V/sApplicant
NoneRespondent

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ०२/१२/२०२३ रोजी Late Suresh Nary Cheda अत 18/04/2020 रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्सेंबंदी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केला आहे.

Schedule of Property
Flat no.301, Third Floor, Area 28.81 sq. mtrs., Wing E in the building Society Known as New Kumar Apartment Co. Op. Heg. Soc. Ltd., Rambhau Nagar which is constructed on land bearing S. No. 40, 41/6 and 124/4 Village Tulj, Tal.Vasai, Dist. Palghar, Nalaspore east, Bearing share certificate no. 102 Distinctive Nos. 461 to 465

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कापदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असले त्यांनी ह्या न्यायालयात दिनांक ०७/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासुन एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार ह्यांना वारस दाखला देण्याचे वेईल ह्याची कृपया नोंद घेण्याची यावी.

आज दि. ३०/०१/२०२४ रोजी माझ्या सहनिष्ठीनी व न्यायालयाच्या शिफार्यानिशी दिती.

हुकुमावरून,
अधिकार
दिवाणी न्यायालय व स्तर वसई

एमराल्ड लीजर्स लिमिटेड
सीआयएन : L74900MH1948PLC006791
पत्ता : प्लॉट क्र. ३६६/१५, कल्याण एमराल्ड, स्वर्णकेतू पार्क, मंगल अरबंद इन्फिन्टारवजवळ, चेन्नू, मुंबई महाराष्ट्र ४०० ०५९.

ई-मेल आवृत्ती : info@clubmerald.in वेबसाईट : www.clubmerald.in

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखात)

अ. क्र.	विवरण	वित्तीय अखेर	नउ महिने अखेर	वर्ष अखेर
		३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)
१.	कार्यचलनमधून एकूण उत्पन्न	४४९.०७	७२९.६६	१४९.७४
२.	एकूण नफा	६३५.५०	१२९९.२९	१६८०.९९
३.	कर पूर्व अतिरिक्त बाबी पूर्व निव्वळ नफा/तोटा	-१४५.२९	-१४५.२९	-१४५.२९
४.	कर पूर्व अतिरिक्त बाबी पश्चात निव्वळ नफा/तोटा	-१४५.२९	-१४५.२९	-१४५.२९
५.	कर पश्चात निव्वळ नफा/तोटा	-१४५.२९	-१४५.२९	-१४५.२९
६.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	-१४५.२९	-१४५.२९	-१४५.२९
७.	उत्पन्न प्रति शेअर (रु. ५/-)	२०.०३	२०.०३	२०.०३
८.	उत्पन्न प्रति शेअर मूळ	-३.८८	-३.८८	-३.८८
	सौम्य	-३.८८	-३.८८	-३.८८

१. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसह दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी तिमाही अखेरकरिता दाखल करण्यात आलेल्या तिमाही वित्तीय अहवालाचा विस्तृत पाहण्याचा सारांश आहे. वरील वित्तीय अहवाल दि. ३१ फेब्रुवारी, २०२४ रोजी त्यांच्या संपूर्ण अहवाल व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे.

एमराल्ड लीजर्स लिमिटेड सही/- राजेश सदाशिव कुंभार
ड्रीआयएन : ००२९६४७०

ठिकाण : मुंबई दिनांक : १४.०२.२०२४

वकील मनोज तिवारी
जाहीर नोटीस
वसई येथील मा. श्री. नि. ग. काळे, २ रे सह दिवाणी न्यायालय व स्तर, वसई ह्यांच्या न्यायालयात
ने. ता. ०७/०३/२०२४
चौ.अ.क्र.१४९/२०२३
नि.क्र. ०५

Neela Jayant Dedia
E/301, New Kumar Apartment, Rambhau Nagar, Tulj Road, Nalaspore east, Tal.Vasai, Dist. Palghar.

V/sApplicant
NoneRespondent

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ०२/१२/२०२३ रोजी Late Suresh Nary Cheda अत 18/04/2020 रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्सेंबंदी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केला आहे.

Schedule of Property
Flat no.301, Third Floor, Area 28.81 sq. mtrs., Wing E in the building Society Known as New Kumar Apartment Co. Op. Heg. Soc. Ltd., Rambhau Nagar which is constructed on land bearing S. No. 40, 41/6 and 124/4 Village Tulj, Tal.Vasai, Dist. Palghar, Nalaspore east, Bearing share certificate no. 102 Distinctive Nos. 461 to 465

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कापदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असले त्यांनी ह्या न्यायालयात दिनांक ०७/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासुन एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार ह्यांना वारस दाखला देण्याचे वेईल ह्याची कृपया नोंद घेण्याची यावी.

आज दि. ३०/०१/२०२४ रोजी माझ्या सहनिष्ठीनी व न्यायालयाच्या शिफार्यानिशी दिती.

हुकुमावरून,
अधिकार
दिवाणी न्यायालय व स्तर वसई

हरिष टेक्सटाईल इंडिजीअर्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, १९, पारसी पंचावत रोड, अंथेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९.
सीआयएन : L29119MH2010PLC201521
दूर. +९१ २२ ६६४९०२५९ वेबसाईट : www.harishtextile.com ई-मेल : investor@harishtextile.com

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नउ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

अ. क्र.	विवरण	तिमाही अखेर	नउ महिने अखेर	वर्ष अखेर
		३१ डिसेंबर, २०२३	३० सप्टेंबर, २०२३	३१ डिसेंबर, २०२२
१.	कार्यचलनमधून एकूण महसूल	३,४३८.५८	३,२६३.१४	२,६६३.२०
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिरिक्त बाबी)	२६.७९	४०.८२	(९५.०६)
३.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिरिक्त व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	२६.७९	४०.८२	(९५.०६)
४.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिरिक्त व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१.७८	४२.२५	(९५.६७)
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा) व करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१.७८	४२.२५	(९५.६७)
६.	समाधान भांडवल	३३३.६०	३३३.६०	३३३.६०
७.	रखीव (महसूल आरक्षण वाढवून) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वाढवून)	-	-	-
८.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/-प्रत्येकी) (वार्षिकी नाही)	६२.०७	-	-
१. मूळ	०.०५	१.५७	(२.८७)	१.७४
२. सौम्य	०.०५	१.५७	(२.८७)	१.७४

१. वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसह दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजीच्या संघिक रिपोर्ट मध्ये मंजूर केला आहे. वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसह संपलेल्या दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी अखेर तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत पाहण्याचा सारांश आहे.

२. वरील अहवाल भारतीय लेखा अहवाल अनुसर कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विशिष्ट असून कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम २०१६ यांच्यावर अनुपालन व कंपनी (भारतीय लेखा समिती) सुधारित नियम २०१६ अनुपालन आहे.

हरिष टेक्सटाईल इंडिजीअर्स लिमिटेडकरिता संचालक मंडळाच्या आदेशानुसार व त्यांच्याकरिता सही/- हिंदू नरेश काव्याजी संचालक ड्रीआयएन : ००४२४८५१

मुंबई १४ फेब्रुवारी, २०२४

वकील मनोज तिवारी
जाहीर नोटीस
वसई येथील मा. श्री. नि. ग. काळे, २ रे सह दिवाणी न्यायालय व स्तर, वसई ह्यांच्या न्यायालयात
ने. ता. ०७/०३/२०२४
चौ.अ.क्र.१४९/२०२३
नि.क्र. ०५

Neela Jayant Dedia
E/301, New Kumar Apartment, Rambhau Nagar, Tulj Road, Nalaspore east, Tal.Vasai, Dist. Palghar.

V/sApplicant
NoneRespondent

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ०२/१२/२०२३ रोजी Late Suresh Nary Cheda अत 18/04/2020 रोजी मयत झाले असुन त्यांच्या मालमत्सेंबंदी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केला आहे.

Schedule of Property
Flat no.301, Third Floor, Area 28.81 sq. mtrs., Wing E in the building Society Known as New Kumar Apartment Co. Op. Heg. Soc. Ltd., Rambhau Nagar which is constructed on land bearing S. No. 40, 41/6 and 124/4 Village Tulj, Tal.Vasai, Dist. Palghar, Nalaspore east, Bearing share certificate no. 102 Distinctive Nos. 461 to 465

ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक १४९/२०२३ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कापदेशीर वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असले त्यांनी ह्या न्यायालयात दिनांक ०७/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासुन एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार ह्यांना वारस दाखला देण्याचे वेईल ह्याची कृपया नोंद घेण्याची यावी.

आज दि. ३०/०१/२०२४ रोजी माझ्या सहनिष्ठीनी व न्यायालयाच्या शिफार्यानिशी दिती.

हुकुमावरून,
अधिकार
दिवाणी न्यायालय व स्तर वसई

डीजे मेडियापिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय पत्ता : २४, १ ला मजला, पालखीवाला हाऊस, तारा मंडिर, १ ला घोबी तलाव रोड, मारलान, मुंबई ४०० ००२.
दूर. ०२२-२२०२१३९/४०/४९, ई-मेल : cs@djcorp.in वेबसाईट : www.djcorp.in

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही/नउ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात)

अ. क्र.	विवरण	तिमाही अखेर	नउ महिने अखेर	वर्ष अखेर
		३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)
१.	कार्यचलनमधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१,१३२.००	९५९.७८	१,०६०.३३
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिरिक्त व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१८६.३५	७.६५	३०.६४
३.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१८६.३५	७.६५	३०.६४
४.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (अतिरिक्त व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	१५३.०८	२२.५४	२३.८६
५.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न)	१५५.३०	२८.०३	२४.५०
६.	प्रारंभिक इंधिनी भाग भांडवल (रु. १०/-प्रत्येकीची इंधिनी)	१०८.२८	१०८.२८	१०८.२८
७.	रखीव (मूल्यांकन राखीव वाढवून) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-
८.	प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)	१.४३	०.२६	१.९१
१. मूळ	१.४३	०.२६	१.९१	१.५७
२. सौम्य	१.४३	०.२६	१.९१	१.५७

१. वरील वित्तीय अहवाल व मालमत्ता व दायित्वांचे अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आले आहे व दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित संघित सभेमध्ये दि. १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित केली होती.

२. गत वर्ष / कालावधी अनुपालन अनुसर पूर्व कालावधीची आकडेवारी रिगुड करण्यात येईल.

३. वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसह वेबसाईट सह दाखल केली आहे. संपूर्ण अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी स्टॉक एक्सचेंजेस वेबसाईट www.bseindia.com व www.nseindia.com व कंपनीची वेबसाईट www.djcorp.in वर उपलब्ध आहे.

डीजे मेडियापिंट अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड यांच्या संचालक मंडळाच्या वित्तीय व त्यांच्याकरिता सही/- दिनेश कोटियन व्यवस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई दि. १४.०२.२०२४

इंडियन बँक Indian Bank
अलहाबाद ALLAHABAD
बोर्चिवली पूर्व शाखा, नॅशनल एज्युकेशन सोसायटी, पुस्तक युनिव्हर्सल हॉल स्कूल, अजोब वन, बोर्चिवली (पू), मुंबई दूर. २८२८ ००८१ ई-मेल : borivalicseast@indianbank.co.in

मागणी सूचना
सीक्युरिटायझेशन अँड रिस्कमॅनेज्मन ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफोर्समेंट सीक्युरिटी इंटरेंट अँड, २००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत सूचना

प्रति,
१. श्री. वैपदअली कौतुबुद्दीन (कॅज्जदार / गहाणपट्टदार) प्लॉट क्र. ६०४, लिबर्टी अपार्टमेंट, विल्डिंग क्र. २९ टाईप ५, मीरा भाईर रोड, मीरा रोड पूर्व, ठामे ४०९ १०५.

२. कु. साराप एक. मोहन (हमीदार), प्लॉट क्र. ६०४, लिबर्टी अपार्टमेंट, विल्डिंग क्र. २९ टाईप ५, मीरा भाईर रोड, मीरा रोड पूर्व, ठामे ४०९ १०५.

महोदय/महोदया,
विषय : तुमचे कर्ज क्र. ६३४०१०७५५५ पाहण्यास - संचालित
१ ले कॅज्जदार आहोत. २ रे हमीदार आहोत. तुम्ही पहिले गहाणपट्टदार यांना त्यांचे मालमत्ता कर्ज खाले आता व सर्व साहित्यिक ठेकी.

तुमच्या पहिल्या विनंतीवरून बँकिंग व्यवसायावर खालील सुविधा तुमच्या पैकी पहिले यांनी प्राप्त केली व मंजूर केली होती.

सुविधांचे स्वरूप	मर्यादा (रु. लाखात)
१ मूळ कर्ज	३०००००/-

तुम्ही सदर सुविधांकरिता खालील दस्तऐवज अंमलगत आणले होते :

सुविधांचे स्वरूप	दस्तावेजांचे स्वरूप
------------------	---------------------